



## तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

एसईबीसी प्रवर्गातून दि. ०९-०९-२०२० पूर्वी संबंधित पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  
प्रवेश अर्ज निश्चित केलेल्या उमेदवारांसाठी सुचना

दिनांक : २६/११/२०२०

मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र. १५७३७/२०१९ वर दि. ०९-०९-२०२० रोजी एसईबीसी आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन २०२०-२१ मधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत करावयाच्या कार्यवाहीच्या सूचना शासन निर्णय क्र. बीसीसी २०२०/प्र.क्र. २९५/१६-ब, दि. २४ नोव्हेंबर २०२० अन्वये देण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयास अनुसरून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे पत्र क्र. संकीर्ण -२०२०/(प्र.क्र.९५/२०)/तांशि- दि. २५-११-२०२० अन्वये दिलेल्या सूचनांनुसार ज्या विद्यार्थ्यांनी दि.०९-०९-२०२० पूर्वी एसईबीसी प्रवर्गातून तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या विविध संबंधित पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज निश्चित केलेले आहेत अशा उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना

१. ज्या उमेदवारांनी शै. व. २०२०-२१ मध्ये संबंधित पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता दि.०९-०९-२०२० पूर्वी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गामधून अर्ज निश्चित केलेले आहेत अशा उमेदवारांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
  - i) उमेदवारांनी स्वतःच्या लॉगिन मधून स्वतःचा दि.०९-०९-२०२० पूर्वी निश्चित केलेल्या अर्जामधील नमूद SEBC प्रवर्ग बदल करून, खुल्या प्रवर्गामध्ये (OPEN) किंवा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (OPEN EWS) प्रवर्गामध्ये रुपांतरीत करून घेण्यासाठी "SEBC Conversion" या लिंक वर जाऊन प्रवर्गामध्ये बदल करून घ्यावा.
  - ii) उमेदवारांनी स्वतःचा अर्ज (OPEN EWS) प्रवर्गातून निश्चित केल्यास व अशा उमेदवारांना केंद्रीभूत फेरी अंतर्गत EWS प्रवर्गातून प्रवेश देण्यात आल्यास संबंधित उमेदवारांनी त्यांचे प्रवेशप्रक्रियेच्या माहितीपुस्तिकेमध्ये "Proforma-V" मध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यात EWS संवर्गाचे प्रमाणपत्र प्रवेश मिळालेल्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चित करतेवेळी सादर करणे बंधनकारक राहिल. सदर विहित प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवारांचा प्रवेश संस्थेद्वारे निश्चित करण्यात येणार नाही व असे उमेदवार त्या जागेवरील आपला दावा गमावतील.
२. वरीलप्रमाणे अनु.क्र १ मध्ये नमूद करण्यात आलेली कार्यवाही करण्यासाठीची सुविधा संबंधित प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळावर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) या संवर्गातील दि.०९-०९-२०२० पूर्वी अर्ज निश्चित केलेल्या उमेदवारांच्या Login मध्ये दि. २६/११/२०२० ते ०५/१२/२०२० या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
३. जे उमेदवार विहित मुदतीत अनु.क्र १ मध्ये नमूद करण्यात आलेली कार्यवाही करणार नाहीत अशा उमेदवारांना वरील नमूद दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी च्या शासन आदेशान्वये सूचित केल्यानुसार खुल्या प्रवर्गामध्ये (OPEN) रुपांतरीत करण्यात येऊन त्यांच्या प्रवेशाबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
४. वरील सूचना या मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र. १५७३७/२०१९ व इतर याचिकांमधील निर्णयाच्या तसेच राज्य शासनाने या कामी देण्यात आलेली अंतरीम स्थगिती उठविण्याकरिता दाखल केलेल्या अर्जांच्या निर्णयाच्या अधीन राहतील.

\*\*\*\*\*